

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द भूमिहिन शेतमजुरांना जमिनीचे वाटप याकरीता सन २०२०-२१ या वर्षासाठीची सुधारित तरतूद खर्च करण्यासाठी मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन ज्ञापन, क्रमांक: अनौसं-२०२०/प्र.क्र. ८५/अजाक

मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक: २३ मार्च, २०२१.

वाचा : शासन ज्ञापन, सम क्रमांक, दिनांक ०८ जानेवारी, २०२१.

ज्ञापन :

आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना कळविण्यात येत आहे की, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द भूमिहिन शेतमजुरांना जमिनीचे वाटप याकरीता सन २०२०-२१या वर्षातील सुधारित तरतूदीपैकी उपरोक्त वाचा येथील शासन ज्ञापन, दिनांक ०८ जानेवारी, २०२१ अन्वये रुपये १२,५०,००,०००/- इतकी तरतूद वितरीत करण्यात आलेली आहे. आता, अर्थसंकल्पीय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर (बीम्स) वितरीत करण्यात आलेली सुधारित तरतूदीच्या मर्यादेतील उर्वरित रुपये १२,५०,००,०००/- (अक्षरी रुपये बारा कोटी पन्नास लक्ष फक्त) खर्च करण्यासाठी याद्वारे मान्यता देण्यात येत आहे, याबाबतचे विवरण खालीलप्रमाणे आहे:

(रुपये हजारात)

अ.क्र.	अनुसूचित जाती आणि नवबौध्द भूमिहिन शेतमजुरांना जमिनीचे वाटप (कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना)	अर्थसंकल्पित तरतूद रुपये	सुधारित तरतूद रुपये	खर्च करण्यासाठी मान्यता देण्यात येत असलेली तरतूद रुपये
१	२	३	४	५
१.	२२२५, ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) २२२५ ३६१ ८	५०,००,०० (अक्षरी रुपये पन्नास कोटी फक्त)	२५,००,०० (अक्षरी रुपये पंचवीस कोटी फक्त)	१२,५०,०० (अक्षरी रुपये बारा कोटी पन्नास लक्ष फक्त)

२. सदर तरतूद खर्च करण्यासाठी आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी व संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

३. नियंत्रण अधिकारी यांनी उपरोक्त विवरणांतील रकाना ४मधील तरतूद खर्च करावी. सदर तरतूद खर्च झाल्यावर त्याबाबतचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता शासनास सादर करण्यात यावे.

४. प्रस्तुत योजनेवर होणारा खर्च खालील लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून सन २०२०-२१ या वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या निधीतून भागविण्यात यावा:

मागणी क्रमांक एन-३

मुख्य लेखाशीर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक यांचे कल्याण

०१, अनुसूचित जातींचे कल्याण

(०३) (०५) अनुसूचित जाती आणि नवबौध्द भूमिहिन शेतमजुरांना जमिनीचे वाटप. (अ.जा.उ.यो.)

(कार्यक्रम)

३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर)

२२२५ ३६१ ८

५. उपरोक्त योजनेंतर्गत मागील वर्षातील खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे नियंत्रक अधिकारी यांना तपासण्याच्या अधीन राहून तरतूद खर्च करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकाऱ्यांची राहिल. तसेच, वित्तीय नियमावली, महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका यानुसार वेळोवेळी वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर तरतूद खर्च करून कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांची राहिल.

६. सदर ज्ञापन हे वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्र. १३९/व्यय-१४, दिनांक २२ मार्च, २०२१ अन्वये मिळालेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२१०३२३१२०७४०५२२२ असा आहे. हे ज्ञापन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(दि. रा. डिंगळे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/सभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
२. सर्व मा. संसद सदस्य आणि विधानपरिषद/सभा सदस्य,
३. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,
४. मा. मुख्य मंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा. उप मुख्य मंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
६. मा. मुख्य सचिव यांचे सह सचिव, मंत्रालय, मुंबई,
७. आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे,
८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई,
९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,
१०. महालेखापाल (लेखापरिक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई,
११. महालेखापाल (लेखापरिक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर,
१२. संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,

१३. सर्व प्रादेशिक उप आयुक्त, समाज कल्याण विभाग,
१४. सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,
१५. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई,
१६. कोषागार अधिकारी, पुणे,
१७. वित्त विभाग (व्यय-१४ / अर्थसंकल्प-३/७, अर्थोपाय), मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२,
१८. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प/विधयो), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई,
१९. निवड नस्ती/अजाक.